Oriental Aromatics

Ref: OAL/BSE/NSE/131/2023-24

13th February, 2024

To

The Manager

Department of Corporate Services,

BSE Limited.

Phiroz Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip ID : OAL Scrip Code: 500078

To

The Manager

Listing Department.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: OAL

Series : EO

Sub: Submission of Newspaper publication of Unaudited Standalone and Consolidated **Financial Results**

Dear Sir/ Ma'am.

We are enclosing herewith copies of newspaper publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2023 published on 13th February, 2024 in Financial Express (English) and in Loksatta (Marathi) which were considered and approved by the Board of Directors, in their meeting held on 12th February, 2024.

Kindly take the same on your record.

Thanking you.

For Oriental Aromatics Limited

Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS



CIN: L18101TZ2005PLC012295

Regd. Office: 39 - A, Extension Street, Kaikattipudur, Avinashi-641 654, Tirupur, Tamilnadu Tel: +91-4296-714000, Fax: +91-4296-714280, 714281 E-mail: csoffice@spapparels.com, Website: www.spapparels.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023

(Rupees in millions except EPS and unless otherwise stated)

SI.No.	Particulars	Quarter ended December 31, 2023	Quarter ended September 30, 2023	Quarter ended December 31, 2022		Nine months ended December 31, 2022	For the year ended March 31, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	2,570.12	2,980.95	2,588.29	8,068.99	8,266.69	11,008.91
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	245.02	384.10	194.27	878.07	853.49	1,107.64
3	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after, Exceptional and/or Extraordinary items#)	176.09	285.81	132.73	611.61	619.94	825.12
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	129.37	332.93	(47.56)	667.58	501.94	758.80
5	Paid-up equity share capital (face value Rs. 10/-) [Amount]	250.93	250.93	254.93	250.93	256.26	254.93
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	5	20		7,081.28		6,485.18
7	Earning Per Share (Rs.) - Basic and Diluted [Net Profit/(loss) for the period after tax/Weighted average number of equity share	7.02	11.39	5.21	24.37	24.19	32.37
		(Not Annualised)	(Not Annualised)	(Not Annualised)	(Not Annualised)	(Not Annualised)	(Annualised)

See accompanying notes to the Consolidated Financial Results Notes:

- 1. The above unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 12, 2024.
- 2. This statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other generally accepted accounting policies and principles.
- 3. The company operates in one segment (i.e.,) Textile business, which in the context of Indian Accounting standard (IND AS)108 operating segment, is considered as the only reportable operating segment of the company.
- 4. The Company incorporated a new wholly owned subsidiary viz., 'S.P. Apparels International (Private) Limited in Sri Lanka on October 16, 2023.
- 5. Subsequent to December 31 2023, the Company has signed a definitive agreement to acquire 100 percent stake of Young Brand Apparel Private Limited (YBAPL), the subsidiary of Bannari Amman Spinning Mills Limited along with the garment unit situated at Palladam of Bannari Amman Spinning Mills Limited and land and building situated at Perundurai SIPCOT (The State Industries Promotion Corporation of Tamil Nadu Limited) for a value of Rs. 223 crores. The proposal is subject to necessary statutory, regulatory and other compliance & approvals.
- 6. The consolidated results for the guarter ended December 31, 2023 are the balancing figures between the consolidated unaudited figures of nine months ended December 31,2023 and published unaudited year to date figures up to the second quarter of the current financial year, which was subjected to limited review.
- 7. The consolidated financial results include financial results of S.P.Apparels Limited (Parent Company) and the financial results of its subsidiaries - S.P. Retail Ventures Limited, Crocodile Products Private Limited and S.P. Apparels UK (P) Limited
- 8. The consolidated financial results includes the financial results of one subsidiary which have been consolidated based on management accounts, whose financial results reflect total revenue of Rs. 430.97 million for the guarter ended December 31, 2023 and Total Comprehensive loss of Rs.24.32 million for the guarter ended December 31, 2023 as considered in the consolidated financial results.
- 9. Previous period figures have been regrouped / reclassified, wherever necessary, to confirm to the current period classification / presentation.

P.Sundararajan Chairman & Managing Director DIN: 00003380

₹ In Lakh (Except per share data)

For S.P.Apparels Limited

Oriental Aromatics Ltd.

Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Mumbai – 400 001. CIN: L17299MH1972PLC285731

Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023.

			Standalone		Consolidated			
Sr.No	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	
		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	
55		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1.	Total Income from Operations (Net)	19,956.82	62,547.34	20,003.07	19,956.82	62,547.34	20,002.97	
2.	Net Profit/Loss for the period (before tax)	455.31	26.28	583.50	443.72	(5.66)	550.42	
3.	Net Profit/Loss for the period (after tax)	270.73	(72.30)	410.55	260.95	(101.21)	380.26	
4.	Total Comprehensive Income for the period	269.23	(76.80)	402.55	259.45	(105.71)	372.26	
5.	Paid-up Equity Share Capital (FV of Rs.5/- each)	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68	1682.68	
6.	Earnings per Share (EPS)							
	- Basic & Diluted EPS	0.80	(0.21)	1.22	0.78	(0.30)	1.13	

Notes: 1) The above Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2024. The statutory auditors of the Company have reviewed the financial results for the quarter and nine months period ended Dec 31, 2023 in terms of Regulations 33 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and have issued their review reports with unmodified conclusion on the unaudited Consolidated and Standalone Financial Results. 2) The full format of above extract of Financial Results, together with the Report of the Statutory Auditors are available on website of the Stock Exchanges vis. www.bseindia.com & www.nseindia.com and also under "Investor Relations" link of Company's website www.orientalaromatics.com

Place: Mumbai Date: 12/02/2024

Place : Avinashi

Date: 12.02.2024

For Oriental Aromatics Ltd. Dharmil A. Bodani **Chairman & Managing Director**



RUCHIRA PAPERS LIMITED

Regd. Office: Tirlokpur Road, Kala Amb, District-Sirmaur-H.P-173030 Website: www.ruchirapapers.com,

Email: cs@ruchirapapers.com, investor@ruchirapapers.com CIN: L21012HP1980PLC004336

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DEC 2023

S.No	Particulars		Quarter Ended	l .	Nine Months Ended		Year Ended	
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
1	Total Income from Operations (net)	15959.26	17054.68	20286.59	49922.11	62352.56	80445.43	
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	968.64	1418.31	2311.35	5303.93	6539.89	9064.59	
3	Net Profit for the period (before tax after exceptional items)	968.64	1418.31	2311.35	5303.93	6539.89	9064.59	
4	Net Profit for the period (after tax after exceptional items)	720.70	1058.61	1724.31	3955.14	4876.75	6762.70	
5	Total comprehensive income for the period	748.72	1072.50	1717.26	3906.67	4827.36	6734.95	
6	Paid up Equity Share Capital	2984.50	2984.50	2984.50	2984.50	2984.50	2984.50	
7	Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of Previous Year		.020		(5)	10	35063.15	
8	Earnings per share (of Rs. 10/- each) Not annualised							
	(a) Basic	2.41	3.55	5.78	13.25	16.34	22.66	
	(b) Diluted	2.41	3.55	5.78	13.25	16.34	22.66	

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites, at a link (http://www.bseindia.com/#corporates) and (https://www.nseindia.com/corporates) and on the Company's website at www.ruchirapapers.com

Place: Kala Amb Date: 12.02.2024

financialexp.epap.in

For and on behalf of Board of Directors Umesh Chander Garg Managing Director

HCP PLASTENE BULKPACK LIMITED

(Formerly Known as Gopala Polyplast Limited) CIN: L25200GJ1984PLC050560

Registered Office: H.B. Jirawala House, Navbharat Soc., Nr. Panchshil Bus Stand, Usmanpura Ahmedabad • Website: www.hpbl.in EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023

	(X) (E)		. 1		W-2-1	(\ III Lakiis)
Particulars	Fo	or Quarter Ended		For Nine Mor	nths Ended	For the Year Ended
randans	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations (net)	7988.01	7,975.24	6,947.93	21,925.79	27,453.84	35,188.25
Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	30.16	112.03	(79.60)	(125.17)	269.62	98.97
Net Profit / (Loss) for the period before Tax after Exceptional and/or Extraordinary items	30.16	112.03	(79.60)	(125.17)	269.62	118.47
Net Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items	28.15	95.94	(54.50)	(90.22)	171.29	76.13
Total Comprehensive Income/(Expense) for the period	29.82	79.00	(58.48)	(97.13)	167.31	108.43
Equity Share Capital (Face Value Rs 10/- each)	1,067.48	1,067.48	1,067.48	1,067.48	1,067.48	1,067.48
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year		-		-		3942.30
Earnings Per Share (after extraordinary items) (Face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) a) Basic b) Diluted	0.28 0.28	0.74 0.73	(0.55) (0.55)	(0.91) (0.90)	1.66 1.66	1,06 1,01
EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESUL	TS FOR THE QU	JARTER AND NIN	E MONTHS ENDE	D 31 ST DECEMB	ER, 2023	(₹ in Lakhs)
Particulars	For Quarter Ended			For Nine Months Ended		For the Year Ended
	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations (net)	1,596.23	1,036.74	950.46	3,381.88	3,312.13	4,863.00
Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/ or Extraordinary items	(166.50)	(72.09)	4.93	(352.27)	(492.22)	(733.19)
Net Profit / (Loss) for the period before Tax after Exceptional and/or Extraordinary items	(166.50)	(72.09)	4.93	(352.27)	(492.22)	(713.69)
Net Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items	(122.57)	(56.50)	6.39	(263.19)	(368.42)	(535.00)
Total Comprehensive Income for the period	(121.39)	(55.01)	6.39	(259.63)	(368.42)	(530.26)
Equity Share Capital (Face Value Rs 10/- each)	1,067.48	1,067.48	1,067.48	1,067.48	1,067.48	1,067.48
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year		*				3311.13
Earnings Per Share (after extraordinary items) (Face value of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations) a) Basic b) Diluted	(1.14) (1.14)	(0.52) (0.52)	0.06 0.06	(2.43) (2.43)	(3.65) (3.65)	(5.18) (5.18)

1. The above is an Extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Reg., 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and also on the website of Company at www.hpbl.in.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board at their meeting held on 12th February, 2024.

For HCP Plastene Bulkpack Limited Anil Shyamsunder Goyal

Place: Ahmedabad Chairman Date: 12th February, 2024 DIN: 03071035



JAYSYNTH DYESTUFF (INDIA) LIMITED

Standalone

Registered Office: 301, Sumer Kendra, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 018 Tel. No.: +91 22 4938 4200/4300 • Fax No.: +91 22 3042 3434 • Website: www.jaysynth.com • E-mail Id: jsec@jaysynth.com

Extract of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31" December, 2023

(₹in lakhs, except EPS)

	L	(Quarter Ended		Nine Month:	Year Ended		
Sr. No.	Particulars	31° Dec, 2023	30 th Sept, 2023	31 st Dec, 2022	31"Dec, 2023	31 st Dec, 2022	31 st Mar, 2023	
		Un-audited			Un-aud	ited	Audited	
1	Total Income from Operations	3,932.52	3,904.08	3,019.77	11,304.63	10,514.65	14,011.20	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	346.37	431.10	150.91	968.85	514.00	734.17	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	346.37	431.10	150.91	968.85	514.00	734.17	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	256.77	318.19	113.65	750.28	404.69	565.35	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	290.65	343.10	134.86	822.55	369.64	542.45	
6	Equity share capital (Face Value ₹1/-) Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operation)	86.90	86.90	86.90	86.90	86.90	86.90	
	a) Basic	2.95	3.66	1.31	8.63	4.66	6.51	
	b) Diluted	2.95	3.66	1.31	8.63	4.66	6.51	

Particulars			Consoli	idated		
		Quarter Ended		Nine Month	s Ended	Year Ended
	31 st Dec, 2023	30 th Sept, 2023	31 st Dec, 2022	31"Dec, 2023	31 st Dec, 2022	31" Mar, 2023
	200	Un-audited		Un-aud	Audited	
Total Income from Operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	3,950.55 306.73	4,237.34 522.78	3,195.15 101.74	11,609.98 887.11	10,483.46 496.54	14,003.73 667.58
Net Profit for the period before tax (after	306.73	522.78	101.74	887.11	496.54	667.58
Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	216.47	401.70	72.73	657.38	366.43	486.66
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	248.87	425.20	92.54	726.62	328.57	459.18
Equity share capital (Face Value ₹1/-) Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operation)	86.90	86.90	86.90	86.90	86.90	86.90
a) Basic b) Diluted	2.49 2.49	4.62 4.62	0.84 0.84	7.56 7.56	4.22 4.22	5.60 5.60
	Total Income from Operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital (Face Value ₹1/-) Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operation) a) Basic	Total Income from Operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital (Face Value ₹1/-) Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operation) a) Basic 2.49	Total Income from Operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital (Face Value ₹1/-) Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operation) a) Basic 2023 Un-audited 3,950.55 4,237.34 306.73 522.78 216.47 401.70 248.87 425.20 86.90 86.90 86.90	Particulars 31st Dec, 2023 2023 2022	Particulars 31st Dec, 2023 2023 31st Dec, 2022 2023	Particulars A Particula

1 The above mentioned Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and nine months ended 31" December, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 12" February, 2024.

2 In accordance with the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditor have performed Limited Review of the above Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and nine months ended 31 December, 2023.

3 The above is an extract of the detailed format of Un- audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31" December 2023, filed with the BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and nine months ended 31" December 2023, are available on the website of BSE Ltd. i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e www.jaysynth.com.

4 This statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed u/s 133 of the

Companies Act, 2013 and other recognised accounting practies and policies to the extent applicable. 5 The Board of Directors of the Company at its meeting held on Tuesday, 24" January, 2023 had considered and approved the Composite Scheme of Arrangement amongst Jaysynth Dyestuff (India) Limited ("Transferor Company 1"), Jaysynth Impex Private Limited ("Transferor Company 2") and JD Orgochem Limited ("Transferee Company") and their respective shareholders and creditors, under Section 230 to 232 and other applicable provisions

of the Companies Act, 2013 ("Scheme"). The Scheme, inter alia, provides for amalgamation by absorption of Transferor Companies with and into Transferee Company (with effect from Appointed date 01" April, 2023) and in consideration thereof, the Transferee Company shall issue equity shares and preference shares to the shareholders of Transferor Company 1 and Transferor Company 2 respectively. The equity shares shall be listed on Bombay Stock Exchange Limited. Pursuant to the directions of the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) vide order dated

09"November, 2023, the Company convened the meeting of its Equity shareholders on Thursday, 21"December, 2023 to consider and if thought fit, to approve, the Composite Scheme of Arrangement. The shareholders of the Company have approved the Scheme with requisite majority. The Company has filed Petition with NCLT on 28" December, 2023 and is pending with NCLT. The scheme is, inter alia, subject to receipt of the statutory and regulatory

approvals and the Company is in the process of seeking the same. 6 Previous period figures are regrouped/rearranged, wherever necessary.

BY ORDER OF THE BOARD FOR JAYSYNTH DYESTUFF (INDIA) LIMITED

PARAG S. KOTHARI CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

DIN: 00184852

Place: Mumbai Date: 12" February, 2024

7 The Company has only one Segment.

दिल्लीच्या शाळेत बॉम्बची अफवा

नवी दिल्ली: दिल्लीच्या पृष्प विहारमधील ॲिमटी इंटरनेशनल स्कुलला उडवन देण्याची धमकी देणारा ईमेल सोमवारी सकाळी प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने या शाळा संकुलासह परिसराची कसून झडती घेतली. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सोरेन यांच्या याचिकेवर २७ फेब्रुवारीला सुनावणी

रांची: झारखंडचे माजी मख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर २७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. झारखंडच्या उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली असून, सोमवारी त्यावरील सुनावणीचे कामकाज तहकूब झाले. या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले.

मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन

नवी **दिल्ली** : दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेले 'आप'चे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पुतणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी सिसोदिया यांना १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा जामीन मंजूर केला.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी व्यूहरचना

किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा करण्याची मागणी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडले आहे. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारशी चर्चेची पहिली फेरी झाली असली तरी त्यातन काहीच निष्पन्न निघालेले नाही. त्यामळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले असून मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. त्याशिवाय, १६ फेब्रुवारी रोजी 'भारत बंद'चीही हांक देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात तीन वर्षांपूर्वी (२०२१) प्रामुख्याने पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या वेशींवर वर्षभर आंदोलन केले होते. त्यानंतर पन्हा शेतकरी आक्रमक झाले आहेत. मात्र, या वेळी 'संयुक्त किसान मोर्चा' अधिकृतपणे आंदोलनामध्ये सहभागी झालेला नाही, नव्या आंदोलनामध्ये देशभरातील २०० शेतकरी संघटना सामील झाल्याचा दावा 'संयक्त किसान मोर्चा'चे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असताना शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे उगारल्यामुळे केंद्र सरकारने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. गेल्या वेळीप्रमाणे आताही शेतकऱ्यांनी दिल्लीला घेरले तर राजकीयदृष्ट्या



शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चाच्या आधी पंजाब व हरियाणाच्या सीमेवरील शंभु सीमेवर अडथळे उभारले जात आहेत. हे शेतकरी मंगळवारी दिल्लीला पोहोचणार आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या

- किमान आधारभूत किंमतीसाठी (हमीभाव) कायदा करावा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात
- शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे दोन वर्षांपूर्वी आंदोलनात सहभागी
- झालेल्या शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत
- लखीमपूर खिरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा
- ५८ वर्षांवरील शेतकरी व शेतमजुरांना दरमहा १० हजारांचे निवृत्त वेतन लागू करावे

कोंडी होण्याची शक्यता आहे. ही

नामुष्की टाळण्यासाठी या वेळी केंद्र

सरकारने शेतकरी संघटनांशी

पहिल्यापासून संवाद साधण्याची

 भारताने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावे

शेतकरी सिंघू, टिकरी, गाझीपूर, नोएडा आदी दिल्लीच्या सीमांवर येऊन धडकल्यामुळे या सीमोंची नाकाबंदी करण्यात आली आहे. या सीमांवरून दिल्लीत

येणाऱ्या मार्गांवर काँक्रीट ब्लॉक, स्पाइक अडथळे आणि काटेरी तारा लावन अवजड वाहनांच्या प्रवेशांना बंदी घालण्यात आली आहे. शीर्घ कृती

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल या तीन

₹ लाखांत (प्रति भाग डेटा वगळता)

पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या भागांमध्ये तसेच राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) अनुच्छेद १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीसह 'एनसीआर'मध्ये मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टर आदी अवजड वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे

भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री अर्जुन मुंडा, गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि

दिल्लीसह 'एनसीआर'मध्ये जमावबंदी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील हजारोच्या संख्येने आंदोलक

केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या गुरुवारी शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली होती. अशी माहिती शेतकरी

नेते सर्वनसिंग पंढेर यांनी दिली

सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभे

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असून त्यांच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील प्रवेशाची रणनिती काँग्रेसकड्न आखली जात आहे. राज्यसभेसाठी राजस्थानमधून सोनिया गांधी काँग्रेसच्या उमेदवार असतील. त्यासंदर्भात सोमवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थिती झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून २००६ पासून सोनिया गांधी निवडून येत



कारणास्तव सोनिया गांधी लोकसभा

निवडणुकीच्या धावपळीतून मुक्त

होण्याची शक्यता असल्याची चर्चा

होत होती. त्यांच्या जागी त्यांची

मुलगी व काँग्रेसच्या महासचिव

प्रियंका गांधी-वाडा रायबरेलीतुन

लोकसभेची निवडणक लढवण्याची

शक्यता मानली जात आहे. प्रियंका

यांची ही पहिलीच लोकसभा

निवडणुक असेल. यापूर्वी त्यांनी

एकही निवडणुक लढवलेली नाही.

प्रियंका यांना उमेदवारी दिली गेली

तर रायबरेलीतून पक्षासाठी गांधी

कुटुंबाचे प्रतिनिधित्व कायम राह शकेल. या संदर्भात पक्षाकडन अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. 'इंडिया' आघाडी कमकुवत

झाली असली तरी, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व समाजवादी पक्ष यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला १२-१५ जागा दिल्या जाऊ शकतात व उर्वरित ६५-६८ जागांवर 'सप'चे उमेदवार उभे केले जाऊ शकतील असे संकेत 'सप'चे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी दिले. त्यामुळे सप-काँग्रेसच्या आघाडीमध्ये रायबरेली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिला जाऊ शकतो. या दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे प्रियंका गांधी-वाड़ा यांची स्थिती मजबूत होऊ

पाकिस्तानात सरकार स्थापनेसाठी शरीफ -भुट्टो चर्चा

पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तानात निकालाअंती निवडणुकीच्या सरकार स्थापनेसाठी नवाज शरीफ यांचा 'पाकिस्तान मुस्लीम लीग-नवा'' (पीएमएलएन) बिलावल झरदारी-भुट्टो 'पाकिस्तान पीपल्स पार्टी' (पीपीपी) यांच्यात स्थापनेसाठी चर्चा सुरू आहे. आगामी पाच वर्षांच्या आघाडी सरकारमध्ये सत्तेचे वाटप कसे करायचे यावर दोन्ही पक्षांमध्ये

दुसरीकडे, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' पक्षाने (पीटीआय) स्थापनेसाठी प्रयत्न करणार

मुख्यतः चर्चा होत आहे.



नसल्याचे जाहीर केले आहे. 'पीटीआय'चे समर्थन लाभलेले १०१ अपक्ष उमेदवार विजयी झाले

पाकिस्तानात स्थापनेसाठी १३३ सदस्यांची गरज असून 'पीएमएल-एन'ला ७५, 'पीपोपी'ला ५४ आणि 'मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान'ला (एमक्यूएम-पी) १७ मिळाल्या आहेत.

'पीएमएल-एन



'पीपीपी'दरम्यान रविवारी पहिल्यांदा झालेल्या बैठकीत पंतप्रधानपद तीन आणि दोन वर्षांसाठी वाटून घेण्याबाबत चर्चा झाली आहे. पहिल्या तीन वर्षांसाठी 'पीएमएल-एन'चा पंतप्रधान असावा आणि उरलेल्या दोन वर्षांमध्ये 'पीपीपी'चा पंतप्रधान असावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी आपला भाऊ शाहबाज शरीफ यांना पसंती दिली आहे.

Priental Aromatics

सीआयएन : एल१७२९९एमएच१९७२पीएलसी२८५७३१

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

			स्वतंत्र		एकत्रीकृत			
अ	. तपशील	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	
क्र	तिपशाल	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
१	. प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न (निव्वळ)	१९,९५६.८२	६२,५४७.३४	२०,००३.०७	१९,९५६.८२	६२,५४७.३४	२०,००२.९७	
2	. कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (करापूर्वी)	४५५.३१	२६.२८	५८३.५०	४४३.७२	(५.६६)	५५०.४२	
3	. कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (करानंतर)	२७०.७३	(७२.३०)	४१०.५५	२६०.९५	(१०१.२१)	३८०.२६	
8	. कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	२६९.२३	(৩६.८०)	४०२.५५	२५९.४५	(१०५.७१)	३७२.२६	
4	. भरणा केलेले समन्याय भागभांडवल (प्रत्येकी ₹ ५/-चे एफव्ही)	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	
ξ	. प्रति भाग कमाई (ईपीएस)							
	- मूलभूत व सौम्य केलेली ईपीएस	٥٥.٥	(०.२१)	१.२२	٥٠.٥	(0,5,0)	१.१३	
- 7. (1. a) -0- C-0- C-0- C	and and anon	a direction of the	} }				

तारीख : १२.०२.२०२४

स्वाक्षरी/-धर्मिल ए. बोदानी अध्यक्ष व व्यवस्थापन मंचालव डीआयएन : ००६१८३३३

नोंदणीकृत कार्यालय : १३३, जहांगीर बिल्डिंग, दुसरा मजला, एम. जी. रोड, मुंबई-४०० ००१

		स्वतंत्र		एकत्रीकृत				
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही		
તપરાાલ	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२		
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित		
उत्पन्न (निव्वळ)	१९,९५६.८२	६२,५४७.३४	२०,००३.०७	१९,९५६.८२	६२,५४७.३४	२०,००२.९७		
वळ नफा/तोटा (करापूर्वी)	४५५.३१	२६.२८	५८३.५०	१७.६४४	(५.६६)	५५०.४२		
वळ नफा/तोटा (करानंतर)	१७०.७३	(७२.३०)	४१०.५५	२६०.९५	(१०१.२१)	३८०.२६		
ण व्यापक उत्पन्न	२६९.२३	(05.30)	४०२.५५	२५९.४५	(१०५.७१)	३७२.२६		
य भागभांडवल (प्रत्येकी ₹ ५/-चे एफव्ही)	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८		
ोएस)								
क्लेली ईपीएस	0.40	(0.28)	8.22	20.0	(0.30)	8.83		

आहेत. कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टिंग ऑब्ल्जिंग्रान्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन्स ३३च्या अनुसार ३१ डिसेंबर, २०१३ रोजी संपलेल्य तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे परीक्षण केले आहे आणि अलेखापरीक्षित एकत्रीकृत व स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांवर अपरिवर्तित निष्कर्षांसह त्यांचे परीक्षण अहवाल निर्गमित केले आहेत. २) सांविधिक लेखापरीक्षकांच्या अहवालासमवेत एकत्रित, वित्तीय निष्कर्षांच्या वरील उताऱ्याचे संपूर्ण प्रारूप www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटवर आणि www.orientalaromactics.com या कंपनीच्या वेबसाइटच्या ''इन्व्हेस्टर रिलेशन्स'' लिंकअंतर्गतसुद्धा उपलब्ध आहे. ओरिएन्टल ॲरोमॅटिक्स लि.करिता

FORCE MOTORS LIMITED



		CON	ISOLIDATED (7 IN LA	KHS)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31 Dec. 2023 (Unaudited)	Nine months ended 31 Dec. 2023 (Unaudited)	Quarter ended 31 Dec. 2022 (Unaudited)
1	Total Income from Operations	1,69,169	4,98,092	1,30,386
2	Net Profit / (Loss) before Tax and Exceptional items	13,667	39,069	(1,805)
3	Net Profit / (Loss) before Tax and after Exceptional items	13,667	39,069	(1,805)
4	Net Profit / (Loss) after Tax	8,544	24,792	(1,557)
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,680	25,066	(1,467)
6	Equity Share Capital	1,318	1,318	1,318
7	Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)		1,86,185	
8	Earnings Per Share (Face value of ₹10/- per Share) Basic and Diluted Farrings Per Share (not annualised) (in ₹)	64.82	188.09	(11.83)

ı	0 0	Basic and Diluted	Earnings Per	Share	(not annualis
	KEY	STANDALONE	FINANCIAL	INFOR	RMATION:

		STANDALONE (₹ IN LAKHS)					
Sr. No.	Particulars	Quarter ended 31 Dec. 2023 (Unaudited)	Nine months ended 31 Dec. 2023 (Unaudited)	Quarter ended 31 Dec. 2022 (Unaudited)			
1	Total Income from Operations	1,69,156	4,98,057	1,30,376			
2	Profit / (Loss) before Tax and Exceptional Items	14,594	40,765	(705)			
3	Profit / (Loss) before Tax and after Exceptional Items	14,594	40,765	(705)			
4	Profit / (Loss) after Tax	9,474	26,497	(454)			
5	Total Comprehensive Income (after tax)	9,609	26,767	(366)			

The above information has been extracted from the detailed Quarterly Financial Results, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors, subjected to a limited review by the Statutory Auditors and filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.forcemotors.com. For and on behalf of the Board of Directors



जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल२४११४एमएच१९८५पीएलसी०३५५६४ नोंदणीकृत कार्यालय : ३०१, सुमेर केंद्र, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८

दूर. क्र. : +९१ २२ ४९३८ ४२००/४३०० ♦ फॅक्स क्र. : +९१ २२ ३०४२ ३४३४ ♦ संकेतस्थळ : <u>www.jaysynth.com</u> ♦ ई-मेल आयडी : j<u>sec@jaysynth.com</u>

३० डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित एकमेव आणि एकत्रिकत वित्तीय निष्कर्षाचा आराखडा (₹ लाखांमध्ये, ईपीएस वगळता

		स्वतंत्र							
अ.	तपशील		संपलेले त्रैमासिक		संपलेले र	संपलेले वर्ष			
अ. क्र.		३१ डिसें. २०२३	३० सप्टें. २०२३	३१ डिसें. २०२२	३१ डिसें. २०२३	३० सप्टें. २०२३	३१ डिसें. २०२२		
		अलेखापरीक्षित			अलेखापरीक्षित		लेखापरीक्षित		
१	कार्यामधून एकूण उत्पन्न	३,९३२.५२	३,९०४.०८	३,०१९.७७	११,३०४.६३	१०,५१४.६५	१४,०११.२		
२	कालावधीसाठी एकूण नफा (कर, अपवादात्मक आणि अतिविशिष्ट बाबीपूर्व)	३४६.३७	४३१.१०	१५०.९१	९६८.८५	५१४.००	७३४.४६७		
ş	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि अतिविशिष्ट बाबीपश्चात)	३४६.३७	४३१.१०	१५०.९१	९६८.८५	५१४.००	७३४.१८		
8	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि अतिविशिष्ट बाबीपश्चात)	२५६.७७	३१८.१९	११३.६५	७५०.२८	४०४.६९	५६५.३१		
ч	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी एकत्रित नफा (करपश्चात) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करपश्चात)]	२९०.६५	३४३.१०	१३४.८६	८२२.५५	३६९.६४	487.80		
& 9	प्रति भाग गुंतवणूक (दर्शनी मूल्य ₹ १/-) प्रति भाग उत्पन्न (प्रत्येकी ₹ १/- चे) (खंडित आणि अखंडित कार्यामधून)	८६.९०	८६.९०	८६.९०	८६.९०	८६.९०	८६.९०		
	ए) मूळ	२.९५	३.६६	१.३१	۷.६३	४.६६	६. ५		
	बी) सीम्यीकत	2 ec	388	2 32	Z 83	33 X	E 45		

(₹ लाखांमध्ये, ईपीएस वगळता)

		एकत्रीकृत					
अ.		संपलेले त्रैमासिक			संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३१ डिसें. २०२३	३० सप्टें. २०२३	३१ डिसें. २०२२	३१ डिसें. २०२३	३० सप्टें. २०२३	३१ डिसें. २०२२
		अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित		लेखापरीक्षित	
१	कार्यामधून एकूण उत्पन्न	३,९५०.५५	8,२३७.३४	३,१९५.१५	११,६०९.९८	१०,४८३.४६	१४,००३.७३
२	कालावधीसाठी एकूण नफा (कर, अपवादात्मक आणि अतिविशिष्ट बाबीपूर्व)	३०६.७३	५२२.७८	१०१.७४	८८७.११	४९६.५४	६६७.५८
ş	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि अतिविशिष्ट बाबीपश्चात)	<i>\$0.</i> 30 <i>\$</i>	५२२.७८	१०१.७४	८८७.११	४९६.५४	६६७.५८
8	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि अतिविशिष्ट बाबीपश्चात)	२१६.४७	४०१.७०	७२.७३	६५७.३८	३६६.४३	४८६.६६
ц	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी एकत्रित नफा (करपञ्चात) आणि अन्य व्यापक उत्पन्न	२४८.८७	४२५.२०	९२.५४	७२६.६२	३२८.५७	४५९.१८
ę 9	(करपश्चात)] प्रति भाग गुंतवणूक (दर्शनी मूल्य ₹ १/-) प्रति भाग उत्पन्न (प्रत्येकी ₹ १/- चे)	८६.९०	८६.९०	८६.९०	८६.९०	८६.९०	८६.९०
	(खंडित आणि अखंडित कार्यामधून) ए) मूळ	२.४९	8.67	٧٥.٥	७.५६	8.22	५.६०
	बी) सौम्यीकृत	२.४९	४.६२	85.0	७.५६	8.22	५.६०

१. ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रिकृत वित्तीय निष्कर्ष उपरोक्त नमूद करण्यात आले आहेत. त्यांचे लेखा सिमतीद्वारे निरीक्षण करण्यात आले आहे आणि संचालक मंडळाद्वारे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेमध्ये ते नोंदपटावर घेण्यात आले आहे.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने आवश्यक असल्यानुसार संवैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठीच्या उपरोक्त अलेखापरीक्षित एकमेव आणि एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित परीक्षण करण्यात आले आहे.

३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट) नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने बीएसई लि.मध्ये सादर करावयाच्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षाचा तपशीलवार आराखडा आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार आराखडा स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच www.bscindia.com या संकेतस्थळावर आणि कंपनीच्या संकेतस्थळावर

म्हणजेच www.jaysynth.com वर उपलब्ध आहे. ४. सदर निवेदन कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत कंपनीज (इंडियन अकाऊटिंग स्टॅंडर्डस्) नियम, २०१५ (इंड एएस)च्या मान्यतेनुसार मान्य करण्यात आले आहेत.


५. कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवार, २४ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेड ('हस्तांतरकर्ता कंपनी १'), जयसिंथ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड ('हस्तांतरकर्ता कंपनी २) आणि जेडी ऑगोंकेम लिमिटेड ('हस्तांतरिती कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि कर्जदार यांच्यातील कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायदा, २०१३ ('योजना') च्या इतर लागू तरतुर्दीनुसार संमिश्र योजनेचा विचार केला आणि त्याला मंजुरी दिली. या योजनेत इतर गोष्टींबरोबरच, हस्तांतरण करणाऱ्या कंपन्यांना हस्तांतरित कंपनीमध्ये (नियुक्त दिनांक ०१ एप्रिल, २०२३ पासून प्रभावीपणे) समाविष्ट करून एकत्रिकरणाची तरतूद आहे आणि त्या विचारात, हस्तांतरण कंपनी १ आणि हस्तांतरण कंपनी २ अनुक्रमे हस्तांतरणकर्त्यांच्या भागधारकांना समभाग आणि प्राधान्य समभाग जारी करेल. समभाग बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडमध्ये सूचीबद्ध केले जातील. माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (एनसीएलटी) च्या ०९ नोव्हेंबर २०२३ च्या आदेशानुसार, कंपनीने गुरुवार, २१ डिसेंबर २०२३ रोजी आपल्या इक्विटी भागधारकांची बैठक बोलावली आणि त्यावर विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, संमिश्र योजना मंजूर करण्यासाठी. कंपनीच्या भागधारकांनी या योजनेला आवश्यक बहुमताने मंजुरी दिली आहे. कंपनीने २८ डिसेंबर २०२३ रोजी एनसीएलटीकडे याचिका दाखल केली आहे आणि ती एनसीएलटीकडे प्रलंबित आहे. ही योजना, इतर गोप्टीबरोबरच, वैधानिक आणि नियामक मंजुरीच्या प्राप्तीच्या अधीन आहे आणि कंपनी ती मिळविण्याच्या प्रक्रियेत आहे

६. गत कालावधीचे आकडे आवश्यक तेथे पुनर्गठित / पुनर्वर्गीकृत करण्यात आले आहेत.

७. कंपनीचा केवळ एकच विभाग आहे.

जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेडकरिता संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता

पराग शरदचंद्र कोठारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००१८४८५२



ठिकाण : मुंबई









